INFRA DREDGE SERVICES PRIVATE LIMITED - IN LIQUIDATION

CIN: U93090MH2006PTC164347

Regd. Add: Room no 1101, B wing, Mount Everest Bldg, near IMAX Adlabs, 9 Bhakti Park, Wadala, East, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400037 Liquidator's Office Address: SSARVI Resolution Services LLP, B-610, BSEL Tech Park, Sec. 30 A, Vashi, Navi Mumbai- 400 703

Liquidator's Contact No: +91 9082607703 (Call on WhatsApp)

INVITATION OF EXPRESSION OF INTEREST UNDER INSOLVENCY AND BANKRUPTCY CODE, 2016 FOR SALE/ASSIGNMENT OF NOT READILY REALISABLE ASSETS (NRRA) of INFRA DREDGE SERVICES PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) PURSUANT TO **REGULATION 37A OF IBBI (LIQUIDATION PROCESS) REGULATIONS, 2016**

Notice is hereby given to the public in general for Invitation of Expression of Interest to submit offer for sale/ assignment or transfer of Not Readily Realisable Assets (NRRA) of Infra Dredge Services Private Limited-In Liquidation ('Corporate Debtor') by the liquidator appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench vide order dated 11th November, 2024 in I.A. (Lig) 100 OF 2024 in C.P.(IB) No. 4097 of 2019 in accordance with Regulation 37A of IBBI (Liquidation Process) Regulations, 2016. The NRRA will be assigned "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" & "WITHOUT RECOURSE BASIS".

The Details of Not Readily Realisable Assets (NRRA) offered for Assignment is

Block	Provision under IBC	Details of the Case	Nature of Transaction	Amount		
I	66	I.A. 5987 of 2024 of C.P. No. 4097 (MB) of 2019	Fraudulent Transaction	Rs. 72.74 Crores		
Timeline of Auction Process:						

Providing access to VDR consisting of relevant details	11.02.2025 to 04.03.2025
Date and time for submission of the bids for Block I along with the relevant document as mentioned in Detailed Bid Document.	

Terms & Conditions of the sale is as under:

- 1. Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS BASIS" AND "NO RECOURSE BASIS" as such sale is without any kind of warranties and indemnities.
- 2. Submission of Bids along with relevant document as mentioned in Detailed Bid Document to the Liquidator through email and hard copy in the format prescribed in the detailed Auction Process Document on or before 05.03.2025. The bid form along with detailed terms & conditions of the complete Auction process can be sought from the Liquidator vide email mentioned below.
- 3. The prospective bidders shall submit an undertaking that they do not suffer from any ineligibility under Section 29A of the code to the extent applicable which is mentioned in Detailed Bid Document. Further, if found ineligible at any stage, any amount provided to the Liquidator during the process shall be forfeited.
- The Reserve Price for the above-mentioned NRRA is Nil. The undersigned Liquidator hereby invites Bids from the Bidders by way of submission of best offer price, in accordance with Applicable Laws for the said NRRA of the Corporate Debtor;
- Submission of Bids by the Bidders does not amount to assignment of NRRA. The Liquidator, after receiving the Bids will evaluate and present the same before SCC of the Corporate Debtor. Pursuant to SCC being satisfied that the offer(s) as submitted by the Bidder(s) is/are acceptable, the undersigned Liquidator may declare (in consultation with the SCC) the Successful Bidder for the assignment of the said NRRA. This right of selecting and declaring the Successful Bidder(s) shall solely rest with the Liquidator/SCC;
- 6. The Liquidator is not bound to accept the highest offer and has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn / postpone / cancel/ modify the process or withdraw any, or all of the NRRA or portion thereof from the Price Determination Process at any stage without assigning any reason whatsoever, and without incurring any liability. This process is a non-binding process and shall be subject to the discretion of the Liquidator/ SCC;
- 7. In case the Successful Bidder is found to be ineligible, the Liquidator may in consultation with consultation committee declare the next eligible bidder as the successful bidder after due diligence and verification.
- 8. All the terms and conditions are to be mandatorily referred from the detailed Auction Process Document, before participation in the process. The Liquidator can be contacted at infradredge.cirp@gmail.com

SD/- SSARVI Resolution Services LLP

Through Its Authorized Signatory Mr. Prashant Jain Liquidator - Infra Dredge Services Private Limited IBBI Reg. No: IBBI/IPE-0144/IPA-1/2022-23/50008

Email ID: ssarviresolution@gmail.com; infradredge.cirp@gmail.com

Correspondence Address: SSARVI Resolution Services LLP, B-610, BSEL Tech Park, Date: 11.02.2025 Sec. 30 A, Vashi, Navi Mumbai- 400 705 Contact No: +91 9082607703 (Call on WhatsApp) Place: Navi Mumbai

EAST COAST RAILWAY

CORRIGENDUM NO.- 02 TO Dt.: 08.01.2025

which may please be noted.

Particulars Date & Time of Closing

As Published New To be Read At 21.02.2025 28.02.2025 at 1200 Hrs. at 1200 Hrs. For details please visit website www.ireps.gov.in

INFRA DREDGE SERVICES PRIVATE LIMITED - IN LIQUIDATION

Add: Room no 1101. B wing Mount Everest Bldg, near IMAX Adlabs, 9
Park, Wadals, East, Mumbai (IN), Mumbai, Maharashtra, India, 4007
Tor's Office Address: SSARVI Resolution Servines II P B 840 8057
Table Day Servines II P B 840 8057

Bhaist Park, Waddan Exercise Bidg, near MMX Adubs, 0
Bhaist Park, Waddan Exercise Bidg, near MMX Adubs, 0
Liquidator's Office Address: SSARVI Resolution Services LLP, B-61, SSEL
Liquidator's Office Address: SSARVI Resolution Services LLP, B-61, SSEL
Liquidator's Contact Kio: 91 9082607703 (Call on WhatsApp)
INVITATION OF EXPRESSION OF INTEREST UNDER INSOLUTEVA AND BANKRUPTCY
CODE, 2016 FOR SALEASSIONMENT OF NOT READAY REALISABLE ASSETS (MRRA)
of IMPAD RECOLOR SERVICES PAINTEL LIMITED IN LIQUIDATION PRESUANT TO
LIGHT SERVICES AND LITERATION OF LIGHT SERVICES AND LIGHT OF LIGHT SERVICES AND LIGHT OF LIGHT DISTANCES AND LIGHT OF LIGHT SERVICES AND LIGHT OF LIGHT O

he Det	ails of Not Rea	dily Realisable Assets (NRRA) offered for Assign	ment is
Block	Provision under IBC	Details of the Case	Nature of Transaction	Amount
1	66	I.A. 5987 of 2024 of C.P. No. 4097 (MB) of 2019	Fraudulent Transaction	Rs. 72.74 Crores
imeline	of Auction Pr	ncess:		

Wild II December.

If the Commission of the sale is as under:
side on with the conduction of the sale is as under:
side on will be conducted on "As IS WHERE IS," "As IS WHAT IS," "WHATEVER THERE IS
"AND "NO RECOURSE BASIS" as such asies without any kind of warranties and indemnifies
them is not plots along with relevant document as mentioned in Detailed Bid Document to the
them is not plots along with relevant document as mentioned in Detailed Bid Document to the
description of Bids along with relevant document as mentioned in Detailed Bid Document to the
description of Bids along with relevant document as mentioned in the detailed Autority of the
description of Bids along with relevant document as the detailed Autority of the detailed

se farfalled. Revenue Place for the above-mentioned NRPAs in NT. The undersigned regulation to restly believe to the farfall t

SDI- SSARVI Resolution Services LLP
Through its Authorized Signatory Mr. Frashart Jain
Liquidator- Infra Dredge Services Private Limited
Isia Rea, Nic Billetti- G-144(IRF-1202-2260006)
resolution(ggmail.com ; infradredge cip-ggmail.com
Vil Resolution Services LLP, 8-410, SSE, Left Park,
Sec. 30 A. Vashi, Navi Mumba-400 705
Contact Nic+ 91 6606207733 (Call or Whataskep)

NOTICE

NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder(s)/purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).

Any person who has a claim in respect of the said Shares thould lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No.	Name of Shareholder	Name Of Joint Holder	Cert. No.	Start Dist. No.	End Dist. No.	No. of Securities
0006140	Ramesh Tungare	Rahul Ramesh Tungare	45715	137293001	137295000	2000 (Bonus Share Certificate

Name & Registered Office Address of Company: FDC Limited

C3,Sky Vistas,106-A, JP Road, Near Versova Police Station

Andheri West, Mumbai 400053.

LEXORAA INDUSTRIES LIMITED

UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31.12.202

Particulars.	3 months ended 31.12.2024 (Un-Audited	9 Months Ended 31.12.2024 (Un-Audited)	Previous Year ended 31.03.2024 (Audited)
otal Income from Operations(Net)	55.46	81,19	
let Profit/Loss from ordinary Activities before Tax let Profit/Loss for the period after Tax	(13.54)	(44.49)	(23.59)
after extraordinary Items)	(13.54)	(44.49)	(23.59)
quity Share Capital leserves (Excluding Revaluation Reserve as	422.96	422.96	422.96
hown in the Balance Sheet of Previous Year)	0	0	. 0
arning Per Share (before Extraordinary items)	(0.34)	(1.13)	(0.60)
arning Per Share (after Extraordinary items)	(0.34)	(1.13)	(0.60)

For Lexoraa Industries Ltd

SURRENDER OF INVESTMENT ADVISER REGISTRATION

Flat no 302 Jasmin Park Springs, S No 296 Hissa 2, Porwal Road, Lohegaon NR O Y Palit Kinwige City, PUNE, MaHARASHTRA, 41104. NOTICE is hereby gwin that NINAD K PATIL PROPRIETOR OF THINK WEALTH is desirous of making an application for the surronder of his Individual meistration bearing resistration pursber INA000019808 and ISSE Finistraneth WEALTH is desirous of making an application for the surrender of his Indivergistration bearing registration number INA000016986 and BSS Enlist No. BSE 1646. Any aggreed part may make any representation agit the surrender to Ninad K Patil Proprietor Of Think Wealth at his rele Registrater of Dirice address as indicated above, and they can to their compliant at SEBI Head Office Piot No. C4-A; 'G' Bit Bandra-Kurla Complex, Bandra (Ess), Mumbai 4-400051, Maharashtra, https://scores.sebi.gov.in/ within 15 days of the date of Notice.

Navi Mumbai Regional Office, Circle Office Building, 8th Floor, 'A' Wing, C-14, G Block, BKC, Bandra East, Mumbai-400 051

To the Berrower/Guzzardoru/Mortgager

To the Berrower/Guzzardoru/Mortgager

Mr. Sarpiy (Sonza: Jangsbasder Singh, Cu. Josephander Singh, Park Rachnel House No. B 1202

Mr. Sarpiy (Sonza: Jangsbasder Singh, Cu. Josephander Singh, Park Rachnel House No. B 1202

Selezt Jr. Kernelle, Noval House (Sonza), Faller Rachnel House No. B 1202

Selezt Jr. Kernelle, Noval Marchael (Sonza), Faller Rachnel House No. B 1202

Selezt Jr. Kernelle, Noval Marchael (Sonza), Faller Rachnel Faller Gram House, Stade Politage, Chier

Rapid, Malmarathra — 40022; Foliage Stade (Sonza), Noval Marchael (Sonza), Faller Sonza Gram (Sonza), Sonza Gra

Reconstruction of Financial Assets in a Enforcement of Security Intends Act, 2002 (December Intends and Conference of Conference of Conference of Security Intends Act, 2002 (December Intends and Conference of C

day published in Predictable (Marine of investigation in local language) and Francisca Express (Name English Newcapeups result (2002/20), float of published in Northywith the provision of Sorbeits Act 2002 rest rum Nine 80 (of SAMPAES) floats, you all to contribute the second of the second of the sorbeits of the second of the sorbeits. By declaraging laudity (21 No. 15.5 db; 0.5 15 fluques Filters had 10 fty income depth from a depth second second laudity (21 No. 15.5 db; 0.5 15 fluques Filters had 10 fty income depth from a depth second laudity (21 No. 15.5 db; 0.5 15 fluques Filters had 10 fty income depth from a depth second and the second second 15.7 collaining opcolation in the second process of the second laudity and second second 15.7 collaining opcolation in the filter process dealing with smaller second second second 15.7 collaining opcolation in the second second second second public audition challed process deal second second second second public audition challed process deal second second App or Section 15(i) of the Act you are entitled to redieve the second Assets all sky time better to properly app sections 15(i) of the Act and second actinguished. The This kind whood projectics to any other rights available to the second conference of the second This kind whood projectics to any other rights available to the second conference of the second This kind was the force.

Thanking You.
CANARA BANK, AUTHORISED OFFICER

exercising the right of redemption under Section 13 (8) of the Securitisa ancial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (he

650611982 Mr. Sushant S Padanekar, Sío Shashikant Pednekar Bhole, Complex R No 103 Agasan Road, B Nagar Diva East, Thann, Mahanashira - 400612, 9004271312 Mr. Alok Saroj Prasad Singh, Fiat No 101, 1st Floor, D Wing Saurabh Residency, Village Ukr Taluka Karjat, Dikric Rajagu Mahanashira - 40201, 550611982

assers to regrey the amount mentioned in the above said demand richors. The Authorized Officiar under Section (13) of the Officiar Officiar Officiar Officiar Officiar (13) of the Officiar (13)

Thanking You. CANARA BANK AUTHORISED OFFICER

Motilal Oswal Home Finance Limited

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY/IES)

Whereas the undersigned being the authoriz Corporation Ltd), under Securitisation and 2002), and in exercise of powers conferred issued Demand Notice dated mentioned he r of Motilal Oswal Home Finance Limited, (Formally kr ruction of Financial Assets and Enforcement of Seci-sction 13 (12) read with Rule 3 of the Security Intere-calling upon the following borrowers to repay the am the date of receipt of the said notice.

Sr No.		Notice & Outstanding		Description Of The Immovable Property
1	LXVIR00314-150003254 / SANTOSH KUMAR RAMDEO SHAH	22-11-2018 For Rs. 1618981/-	05-02-2025	Flat No 202 ,2nd Floor House No 2626/9, Om Sai Shreya Apartment, Om Shreya Shivaji Nagar, Junti Basti Village Salvad Palghar Salvad Thane Maharashtra India
2	LXKAR00317-180068282 / RAMCHANDRA SHAMRAO PATIL	08-07-2022 for Rs. 881985/-		Flat No.01, Gr Floor B Wing, Balaji Arcade Ph-1, House No.740 C & 74 D, Nr Neelkanth Vishwa, Usarli Khurd Panvel Raigad 410206 Panvel Raigarh(Mh) Maharashtra

orrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with oject to the Charge of Motilal Oswal Home Finance Limited for an amount mention contains attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in n

Place : Maharashtra Date : 11.02.2025

Sd/-, Authorized Officer (Motilal Oswal Home Finance Limited)

ਲੇਂਦਰ ਬੱਚਾ ਲੇਂਗ ਪ੍ਰਸ਼ਟਾਹੇਰਟ। ਟਿਰਿਟੇਟ Shop No. - 5 & 6, Chawla Plaza, Plot No. -14/15 Cent Bank Home Finance Limited Tel: 022-27571591, 022-27580513, 2246057548.

CIN: U65922MP1991PLC006427

POSSESSION NOTICE (Rules 8(1) for Immovable Properties)
and Resonstruction of Financial Assats and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of power of the Properties of Properties ses, the undersigned being the Authorized officer of CENT BANK HOME FINANCE LTD, NAVI MUMBAI Bill inflazion and Reconstruction of Financial Assists and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise and under section 13 (12) resid with value 5 of the Security Interest (Enforcement) reside 2002 asseed demand notice and under section 13 (12) resid with value 5 of the Security Interest (Enforcement) reside 2002 asseed demand notice seglicity of the said notice. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers are residently asset to the said notice. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers are failed to the said notice. The borrowers have the said to the said notice of the said notice o

rowers, guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any one with the properties will be subject to the charge of CENT BANK HOME FINANCE LTD, NAVI MUMBAI BRANCH at the below advanced and interest, charges thereon us of demand retries ratios.

Sr No.	Name of the Borrower/s & Guarantor/s	Address of Secured Properties	NPA Demand Notice Possession	Demand Notice Amt (₹)
	LAN- 00703010000207	Flat No. 402, 4th floor G wing, Bldg Known as Grandeur Project	29.04.2023	23.03.558/-
Mr. Sravankumar Bhavarlalji Rajpurohit, Mr. Ramesh kumar Bhura ram	The retreat Durshet, bldg. No.1 S.No.62, H.No.3A, Village - Durshet, Tal, Khalapur, Dist-Raigad, 410203, Area - 460 Sq.Ft.	03.10.2023	+ Interest + All other Charges	
	Boundaries- East - Pali Khopoli Road, West - Plot No. 73/2, North- Plot no. 73/10 & 73/11, South - Plot 62/3B 62/3C & 62/4	06.02.2025 Physical		
	LAN- 00703010000263	Flat No. 202, 2nd Floor, Bldg. Mayank Blue Diamond Apartment,	08.11.2024	25,75,580/-
	Mr. Ravindra Laxman	Plot No.72, Sector 1, Village Wadghar, Pushpak Node, Tal. Panvel,		+ Interest
	Jadhav & Mrs. Megha Ravindra Jadhav	Dist. Raigad. Area – 251 sq ft, Boundaries- East – Plot No.63, West – 9mtr Wide Road , North- Plot No. 71, South – Plot No. 73	06.02.2025 Physical	+ All other Charges
3.	LAN- 00703010000040	Flat No. 204, 2nd Floor, Bldg. Janai Residency, Nr. Charubuva	08.11.2024	13,43,627/-
	Mr. Lakhan Subhash	Smruti, Behind Seema Mandap, Kopargaon, Dombivali (W), Tal.	25.11.2024	+ Interest
	Paithane & Mrs. Rohini Lakhan Paithane	Kalyan, Dist. Thane - 421202. Area - 500 sq ft, Boundaries - East- Open Plot, West-Staicase/Lobby, North-Flat 205, South-Flat 202/Lobby	07.02.2025 Symbolic	+ All other Charges
Da	te: 10.02.2025, Place : I	Navi Mumbai Sd/- Authorized officer, Cent	Bank Home Fi	nance Ltd



Sd/-Mr. ANIL MEHTA

INDIA GELATINE & CHEMICALS LIMITED

Regd. Office: 703 / 704, "SHILP", 7th Floor, Nr. Municipal Market, Sheth C.G. Road, Navrangpura, Ahmedabad • 380 009, Gujarat.

Navrangpura, Anmedabae • 380 009, Gujarat.
Website: www.indiagelatine.com ; Email : igcl@indiagelatine.com
CIN - L99999GJ1973PLC002260
audited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st Dece

(HS.IN IAKNS EXCEPT EPS					
SI.	Particulars	Quarter Ended	Nine Months	Quarter Ended	
No.		31.12.2024	Ended	31.12.2023	
		(Unaudited)	31.12.2024	(Unaudited)	
			(Unaudited)		
1	Total Income	5,424.25	15,123.97	5,039.35	
2	Net Profit for the Period before tax	424.19	1,499.26	881.23	
3	Net Profit for the Period after tax	355.64	1,168.26	781 .08	
4	Total comprehensive income for the				
	period (comprising profit for the period				
	(after tax) and other comprehensive				
	income (after tax))	453.97	1,253.40	788.04	
5	Equity Share Capital (Face Value per				
	share Rs.10/-)	709.23	709.23	709.23	
6	Earnings per share (before and after				
	extraordinary items) (of Rs.10/- each)	5.01	16.47	11.01	
Note	s:				

The above financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on February 10, 2025. The limited review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed by the statutory auditors of the company.

The financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 have 2. been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards).

Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024, flied with the Stock Exchanges, under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Discosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock

Exchange website, www.bseindia.com and on the Company's website www.indiagelatine.com
India Gelatine & Chemicals Limited

Sd/-

Place : Mumbai Date : February 10, 2025

Viren C.Mirani Managing Director DIN: 00044901

KCL INFRA PROJECTS LIMITED

prporate identification Number: L45201MH1995PLC167630

Jex, Thane (West) - 400601, Maharashtra, India; Contact Details: +91-9425052211/+91-9301300600

Nv-Aho, co.in. info@kclinfra.com, cs@kclinfra.com; Website: www.kclinfra.com;

EXTRACT OF THE STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED DECEMBER 31,2024

_		0	UARTER ENDE	ED.	NINE MONT	THS ENDED	(Rs.in Lacs)
SI. No.	PARTICULARS	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.3.2024
		UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED
1	Total Income form Operations (Net)	246.23	53.61	291.55	530.90	871.27	1178.47
2	Net Profit / (Loss) for the period before tax and Exceptional items	37.85	8.46	68.27	72.67	189.85	1,19.73
3	Net Profit / (Loss) for the period before tax and after Exceptional items	37.85	8.46	68.27	72.67	189.85	1,19.73
4	Net Profit for the period after Tax	24.81	6.56	50.61	50.87	141.04	87.12
	(after Extraordinary Items)						
5	Total Comprehensive Income for the period	24.81	6.56	50.61	50.87	141.04	87.12
6	Equity Share Capital	3378.24	3378.24	3851.22	3378.24	3851.22	3850.22
7	Reserves (Excluding Revaluation Reserves as at balance sheet date	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
8	Basic/Diluted Earnings Per Share (Not annualised)						
	(1) Basic (in Rs.)	0.015	0.004	0.016	0.030	0.051	0.023
	(2) Diluted (in Rs.)	0.015	0.004	0.016	0.030	0.051	0.023

- Note:

 (1) The above Un-Audited Financial Results for the Quarter and Nine-Month Ended December 31, 2024 were reviewed by the Audit Committee at its meeting held on 10th February, 2025 and approved by the Board of Directors at the meeting held on that date. The Statutory Auditors of the Company have carried out limited review of these results in terms of Regulation 3 of SEBIL Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015.

 (2) The Company has prepared these financial results in accordance with the Index Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
- (3) The figures of pre

By order of the Board For and behalf of KCL Infra Projects Limited Sd/-Mohan Jhawar

SANMIT INFRA LIMITED

CIN: L70109MH2000PLC288648
601,Makhija Royale, 6TH Floor, S.V. Road, Khar (W), Mumbai, Maharashtra, India, 400052
Email: infn@sammitinfraltd.com Tel No: 022-67429100

UNAUDITED FINANCIAL RESULT				(in lakhs)		
Particulars	Quarter Ended 31.12.2024	Quarter Ended	Quarter Ended	Nine Month Ended	Nine Month Ended 31.12.2023	Year ended 31.03.2024
Total income from operations (net)	3,647.13	4,113.89	2,168.82	10,072.42	7,416.48	9,664.84
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	52.56	(52.54)	333.87	7.17	547.23	605.95
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	33.92	(41.73)	-	(2.63)		446.69
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	52.56	(52.54)	333.87	7.17	547.23	605.95
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary Items)	33.92	(41.73)	236.02	(2.63)	392.99	446.69
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 1/- per Equity Share)	1,580.08	1,580.08	1,580.08	1,580.08	1,580.08	1,580.08
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)						1,987,15
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 1/- each)						
Basic:	0.02	(0.03)	0.15	(0.00)	0.25	0.28
Diluted:	0.02	(0.03)	0.15	(0.00)	0.25	0.28
Earnings Per Share (after extraordinary items)						
(of Rs. 1/- each)					1	
Basic:	0.02	(0.03)	0.15	(0.00)	0.25	0.28
Diluted :	0.02	(0.03)	0.15	(0.00)	0.25	0.28

Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary.

The above results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meeting held on 10th February, 2025.

For Sanmit Infra Limited Sd/ Date : 10th February, 2025







To, Mr. Chandrakant Rangnath Ugalmugle Room No 9 Shivaji Nagar, Beturkar Pada, Khadakpada Road Kalyan, II

3223581200 Mrs. Manisha Chandrakant Ugalmugale P∼nm No9 Khadak Padaroad, Shivaji Nagar Beturkar Pada, Kalyan West Thane, Mal Kobuni Wat shalabasi 44 (1301) 33,2538354 Mr. Chandrakant Rangnath Ugalmugle Fish No. 203, 2 nf Doro, Waradwayak Apartment, Plot No. 4/a/1, Survey No. 27, Village Bopele, Bopele Road, Near Abhishete Florida Complex, Ramkrishna Nagar, Neral, Taluka Karjat, District

Bolpaie Rodau, Nedal Audinsinek ridinat Compier, Raininsinin Raigad, Maharistra – 410101. 9223581200 MRS. MANISHA CHANDRAKANT UGAL MUGALE FLAT NO. 203. 2nd FLOOR, VARADVINIAVAK APARTMENT VILLAGE BOPELE, BOPELE ROAD, NEAR ABHISHEK F NAGAR, NERAL, TALLIKAKARJAT, DISTRICT RAIGAD, M 9226338384.

1928983834**

SUBJECT OF THE WARREN TO DISTRICT MURICIPAL COMPLEX PARAMETERS AND STREET PARAMETERS AND STREET

dersigned being the authorized Officer of Canara bank, KHARGH d to as "the secured creditor"), appointed under the Securitization ial Assets and Enforcement of Security interest Act, 2002, (hereinaf

o hereby issue this notice to you as under: The MR. CHANDRAKANT RANGNATH UGALMUGLE and MRS. MANISHA IANDRAKANT UGALMUGALE (hereinafter referred to as "THE BORROWER") have availed

CHANDRAKANT UGALMUGALE (hereinafter referred to as "THE BORROWER") have availed roddl facility facilities stated in Schedule A hereunder and have entered into the sealurity agreements in favour of secured creditor. While availing the said credit facilities, you have expressly undertaken to repay the loan amount's of Rs. 23,46,318.00 (Rupees Twenty three lath forly six thousand three hundred eighteen only) with interest thereon in accordance with

only, the details of which beginer with the future interest rate are stated in schools to five the complete of the state of the state of the complete of the state of t shows that the liability of the borrower towards the secured creditor as on date amounts to Rs. 23,82,732.00 (Rupees Twenty three lake eighty two thousand seven hundred thirty two

this notice that you are also back to pay future interests after that of 12.1 h is ref-arising to the analysis of the payment of the payment

he sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have be noted proper accounts of but interitabilities. The control of Demand is without prejudes to and shall not be construed as awaiver of any other lights for remiseds with the secured control may have including their demands for the sums found due and payable by you. The properties of the pro

SCHEDULE A
[DETAILS OF CREDIT FACILITY/IES AVAILED BY THE BORROWER]

ERIAL NO.	LOAN A/C. NUMBER	NATURE OF LOAN/LIMIT	DATE OF SANCTION	AMOUNT	
1	160001639097	Housing Finance	06/06/2023	Rs. 22,75,000.00	
2	164003484089	Canara Home Loan Secure	09/06/2023	Rs. 71,318.00	
		SCHEDULE B [DETAILS OF SECURITY AS	SETS]		

MMOUBLE MARCH TITLE HOLDER
Flat No. 203, 2nd Floor, "WARAD/INNAYAK
APARTIMENT, Polit, Avill, Survey, Avr. Z. PARKOMATH UGALHAUGE and
Dopies Read, Ramindrein Bage, Read, 144
Admessing 487 Sq. Ft Bult up Area

ORAMING AREA

CHARGE MARCH COMMISSION COMMISS rth: Lift, South: Flat No. 204 & Staircase, Eas en Space, West: Flat No. 202

SCHEDULE C

SCHEDULE C

[DETAILS OF LIABILITY AS ON DATE]

NATURE OF LOAN/LIMIT DATE. SL NO. LOAN A/C. AMOUNT Rs. 22,75,00

Rs. 71,318.00





संपादकीय



आठवड्याची माओवाद्यांसाठी जबरदस्त घातवार ठरला आहे तर सुरक्षा दलांसाठी माओवादावर विजय मिळवणारा वार ठरतो. छत्तीसगढमधल्या विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी माओवादांविरुद्ध जबरदस्त मोहीम राबवली, यावेळी झालेल्या चकमकीमध्ये तब्बल ३१ माओवादी ठार झाले. मात्र दोन सुरक्षा जवानांनाही हौतात्म्य पत्करावे लागले. या सगळ्या मोहिमेची व्यापकता लक्षात घेतली तर ज्या ठिकाणी ही मोहीम राबवली गेली तो सगळा टाप् अत्यंत महत्त्वाचा होता. आणि त्याचठिकाणी पोलिसांना मोठा शस्त्र साठा आणि स्फोटकेही सापडली, म्हणजेच छत्तीसगढच्या बस्तर आणि इतर भागांमध्ये स्फोटकं किंवा शस्त्र पुरवण्याचे काम याच भागातून केले जात होते हे पुन्हा सिद्ध झाले. गेल्या वर्षभरात सुरक्षा दलांनी छत्तीसगढमध्ये राबवलेल्या माओवादी विरोधी मोहिमेला हे दूसरे मोठे यश आलेले आहे. केवळ गेल्या सळा महिन्यामध्ये या राज्यात झालेल्या वेगवेगळ्या चकमकींमध्ये तब्बल ८१ माओवादी ठार झाले. २०२१ मध्ये टेकलगुडियम परिसरात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये बावीस सुरक्षा कर्मचारी हतात्मा झाले होते. तर ३० जानेवारी २२ ला याच . टेकलगुडियम भागातल्या पोलीस छावणीवर हल्ला करून तीन जवानांना शहिद व्हावे लागले होते. छत्तीसगढचा बस्तर परिसर हा सगळ्याच माओवाद्यांचा गड मानला जातो. तिथले कवरती नावाचे गाव हे माओवाद्यांचा नेता असलेल्या हिडमा याचे गाव मानले जाते. आणि सरक्षा दलांवर केल्या जाणाऱ्या हल्ल्यांमागे याच हिडमाचा हात असल्याचे दिसून आले आहे. अगदी दोन महिन्यापूर्वीच राबवलेल्या मोहिमेतही ९ माओवादी ठार झाले होते. केंद्र सरकारने २०२६ पर्यंत सातत्याने हिंसाचार करणारा हा माओवाद संपुष्टात आणण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. आताच्या या मोहिमेला आलेले यश लक्षात घेता अधिक वेगाने मोहीम राबवण्याचेही आदेश दिले गेले आहेत. सरकारने माओवाद संपवण्याकरीता केवळ चकमकींच्या मार्गाबरोबरच माओवाद सोड इच्छिणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचीही ग्वाही दिलेली आहे

आतापर्यंतचे मोठे यश

सरकारच्या माओवाद संपवण्याच्या या मोहिमेच्या मोहीमेचे वेगवेगळे पैलू समोर येतात. एक म्हणजे देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर कोणत्याही प्रकारचा विश्वास न ठेवणारे संवाद. चर्चा. किंवा न्यायालयांसारख्या वैधानिक मार्गांचा अवलंब न करता केवळ हिंसाचाराचा मार्ग स्वीकारणाऱ्या माओवाद्यांविषयी आता अधिक सहानभती दाखवायची नाही. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या संधी त्यांना दिल्या गेल्या विशेषतः शस्त्र आणि संघर्ष टाळून त्यांनी संवादाचा मार्ग स्वीकारावा हा त्यामागचा हेतू आहे. कारण या माओवादाचा सर्वाधिक फटका छत्तीसगढ बिहार, आंध्रप्रदेश, महाराष्ट्राचा काही भाग तिथल्या आदिवासी आणि ग्रामीण जनतेला होतो. आज कोणताही आदिवासी तरुण किंवा तरुणी राजीखुशीने माओवाद्यांचा विचार स्वीकारायला तयार नाही. त्यांना त्यांचे भवितव्य घडवायचे असते. चांगले शिक्षण, चांगली नोकरी आणि समाजाच्या मख्य प्रवाहातले जनजीवन त्यांना अनभवायचे

विचारांपेक्षाही अत्याचारांवरच भर देणारा आहे. आणि तो सर्व प्रकारच्या दहशतीचे तंत्र वापरून ग्रामीण भागातल्या तरुण तरुणींना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करीत असतो. ही सर्व मोहीम राबवत असताना सर्वप्रथम त्या सर्वांना शस्त्र टाकुन देण्याचे आवाहन केले जाते. त्यांच्या भवितव्याची सुरक्षिततेची पूर्ण हमी दिली जाते. ज्यामध्ये अगदी त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाच्या जबाबदारीपासून ते इतर दैनंदिन गरजा भागवण्यापर्यंतच्या खर्चाचा समावेश असतो.त्याला अलिकडे काही प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला आहे. सुरक्षा दलांनी वापरलेली ही कार्यपद्धती माओवादाचा खातमा करणारीच ठरते आहे. त्या सूडापोटी शस्त्रास्त्र जमवून पुन्हा हल्ले करण्याची योजना आखली जाते. त्यासंदर्भातच माहिती मिळाली आणि म्हणून पोलिसांनी मोठे म्हणजे ६५० सुरक्षा जवानांसह मोहीम राबवली. त्यातूनच या ३१ माओवाद्यांना कंठस्नान घालणे शक्य झाले. गेल्या पाच वर्षामध्ये राबवण्यात आलेल्या मोहिमांमधली ही सर्वात मोठी आणि यशस्वी कारवाई ठरलेली आहे. पुढच्या काळामध्ये या परिसरातला दबा धरून असलेला कोणताही माओवादी केव्हाही पोलिसांकड्न गाठला जाऊ शकतो.

सार्वभौमत्वापुढचे आव्हान

या मोहीमेला मिळालेले यश म्हणजे माओवाद्यांसाठी एकार्थी अखेरचा किंवा निर्वाणीचा इशारा ठरतो. कोणत्याही परिस्थितीत हिंसाचाराच्या मार्गाने सामान्य लोकांचे किंवा जवानांचे प्राण जाणार नाहीत याचा निर्धार सरकारने केलेला आहे. आणि हे आव्हान स्वीकारलेलेही आहे. जिथे जिथे माओवाद्यांची मुख्यकेंद्र आहेत तिथे तिथे सरकारने जाळे विणलेले आहे. प्रामुख्याने भूसुरूंग पेरून किंवा आईईडीचा वापर करून स्फोट घडवून आणण्याचे माओवाद्यांचे तंत्र भविष्यकाळामध्ये पूर्ण विफल ठरण्याचीच शक्यता आहे. म्हणूनच यावेळच्या मोहिमेत ३१ जणांचा खातमा करून त्यांना निर्वाणीचा इशाराच दिला गेला आहे. लोकशाहीप्रधान देशामध्ये अशा प्रकारच्या हिंसाचाराला किंवा दहशतवादाला अजिबात स्थान मिळता कामा नये. दुर्दैवाने गेली काही वर्षे हा नक्षलवाद आणि दहशतवाद जोपासण्याचे काम झाले. ज्यात काश्मिरसारखे राज्य अक्षरशः होरपळन निघाले. नक्षलवादानेदेखील बराच मोठा परिसर आपल्या दहशतीखाली ठेवला होता. चर्चेचे किंवा समझोत्याचे कोणतेच मार्ग न स्वीकारणाऱ्या असा दहशतवाद ठेचन कारणे हाच त्यावरचा शेवटचा मार्ग ठरतो कोणत्याही प्रकारची सहानभर्ती किंवा संधी मिळणार नाही आणि या देशाच्या सार्वभौमत्वालाही आव्हान दिले जाणार नाही याची पर्ण काळजी अत्यंत महत्त्वाची ठरते. शस्त्र आणि बंदकीच्या जोरावर सामान्य माणसाला धाकाखाली ठेवायचे आणि देशही वेठीला धरायचा. हा प्रकार तितक्याच वेगाने रोखला गेला पाहिजे. छत्तीसगढमधल्या या मोहिमेला मिळालेले यश असाधारण स्वरूपाचे असुन हीच मोहीम अशीच तीव्र ठेवली गेली तर निश्चितच २०२६ पर्यंत माओवादाच्या निर्वाणीचा टाहो फोडला गेला असेल यात काही शंका नाही



स्विचार खंडाळा, स्लागिरी. मोबा.९४२२४२०६११

स्वप्नांची कथा लिहिण्यासाठी कष्टांची लेखणी लागते.



मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५ शक १९४६ क्रोधीनामसंवत्सर





माघ शुक्ल चतुर्दशी नक्षत्र : पृष्य

रवी उदय- ०७-१०

००-०१ ते २४-००कर्क

पौर्णिमा प्रारंभ सायं. ६.५५

मुडक, प्रकाशक **सौ. जयश्री स्माकांत खाडिलकर-पांडे** यांनी हे दैनिक नवाकाळ ऑफी आणि नवाकाळ प्रेस करिता १) दांगट मीडिया पा कि <u>स्वरास्त्र</u> मुद्दक, प्रश्नाशंक सा. वर्षमा समावत्री बाहावकर-पाद गात ह दानक नवाकां क जारमा आणि नवाकां का स्वर्तत) द्वारण दिशा ग्राहित, पता लाई न . २, हो आणि नवाकां का स्वर्तत) द्वारण दिशा ग्राहित ग्राहित । स्वार्त्त नवाकां हो स्वर्दा । स्वार्त्त नवाकां का स्वर्ता । स्वर्ता व्यवस्था । स्वर्ता का स्वर्ता का स्वर्ता । स्वर्ता । स्वर्ता का स्वर्ता । स्वर्ता । स्वर्ता का स्वर्ता । स्वर्ता का स्वर्ता । स्वर्ता का स्वर्ता । स्

-संपर्क : संपादक विभागः ८६५२२०१४४०

सकतः स्वापक्त विभागः ८६५२२०१४४०, जाहिता विभागः २००८९६४४३, २००८९६४३९, छोट्या जाहितातीः ८४३२८१४४५, विस्तव्य विभागः १५९४९३६४४९ ई-सेलः navakal 1923@gmall.com 'नवाकळ ऑहिस व नवाकळ प्रेस' प्रकाशन दैनिक 'नवाकळ' ऑहस् काग्रक १९४९४/ स्थापना ७ मार्च ९१२३/ काल्मुन वदा ५ शके १८४४

Frirted and Published by Jashytee Ramakant Khadilkar-Pande
On behalf of Navakal Office And Navakal Press. Printed at 1)
Dangat Media Pvt. Ltd., Address: Plot No.22, Digha M.I.D.C.,
TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai - 400
708. 2) Elegant Offsee Pvt. Ltd., Address: Plot No.27. 18; F7-2/2,
M.I.D.C., Shriol Industrial Area, Village Shrioli, Tal. Hatkanagle,
Dist Kolhapur-416122. Published at Navakal Building, 13 Navakal
Path, Khadilkar Road, Girgamu, Mumbai - 4000 Leditor - Rohit Ramakant Pande • Executive Editor - Sameer
Karambe (*Na Per R.B. law Executive Editor will be responsible for all the content in Daily Navakal)



व्हेजिटेबल कोर्मा

दोन कप कॉलीफ्लॉबरचे मध्यम तुरे, १/२ कप मटार मध्यम गाजरं, १/२ कप फरसबीचे तुकडे, १/२ कप पनीरचे चौकोनी तुकडे, १/२ कप कांदा, बारीक चिरून, १/२ कप टोमॅटो, बारीक चिरून, ५ ते ६ काजू, १ टिस्पून गरम मसाला,

फोडणीसाठी: २ टेस्पुन तेल, ३-४ लवंगा, १/८ टिस्पुन मोहोरी १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, १ टिस्पुन लसुण पेस्ट, १ टिस्पुन आले पेस्ट, टिस्पून धणेपूड, १/२ कप नारळाचे दूध, १/२ टिस्पून साखर चवीपरते मीठ.

- कृती: १) कॉलीफ्लॉवरचे तुकडे, मटार, गाजराचे तुकडे, फरसबीचे ू तुकडे मायक्रोवेव सेफ भांड्यात घ्यावेत. भाज्या बुडतील एवढे पाणी . घालावे. १ टिस्पून मिठ घालून मिक्स करावे. मायक्रोवेवमध्ये भाज्या अर्थवट शिजवून घ्याव्यात. २) कढईत तेल गरम करावे. त्यात लवंग आणि काजू घालून काही सेकंद परतावे. नंतर मोहोरी, जिरे, हिंग, हळद आणि लाल तिखट घालून फोडणी कराबी. लसूण पेस्ट परताबी. ३) लसूण पेस्ट परतल्यावर कांदा घालून खमंग परताबा. नंतर टोमॅटो घालावा आणि टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत परतावे. ४) नंतर अर्धवट शिजवलेल्या भाज्या घालाव्यात तसेच थोडे (साधारण १/२ कप) पाणी घालावे. गरम मसाला आणि धणेपुड घालावी. ण ठेवून भाज्या शिजू द्याव्यात. नंतर नारळाचे दूध आणि पनीरचे तुकडे घालावे. मध्यम आचेवर २ मिनीटे उकळी
- काढावी. चवीपुरते मिठ आणि साखर घालावी. टीप्स:१) कोर्मा जर थोडा रस्सेदार केला तर भाताबरोबरही छा लागतो. २) जर मायक्रोवेव नसेल तर पातेल्यात पाणी उकळवावे. त्यामध्ये भाज्या घालून १ मिनीटभर उकळी काढावी. गॅस खंव करावा आणि पातेल्यावर झाकण ठेवून वाफेवर भाज्या अर्धवटच शिजवाव्यात. ३) कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक चिरावा. ४) पनीर जर फ्रोजन असेल तर तुकडे करून थोडावेळ गरम पाण्यात घालून ठेवावे. नरम झाले कि पाण्याबाहेर काढावे.



जळगावमध्ये देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धा पुरुष कुरुतीपटूंसह महिलाही आखाड्यात

स्पर्धेच्या अंतिम फेरीत भलेही पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे स्पर्धेला गालबोट लागले. तरी कुस्तीचे आकर्षण मात्र कमी झालेले नाही. स्थानिक पातळीवर कस्तीच्या स्पर्धा , गरवल्या जात आहेत. येत्या १६ फेब्रुवारीपासून जलगावस्या

जामनेरमध्ये देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. देश-विदेशातील नामांकित कुस्तीपटूंसह महिला कुस्तीपटूही आखाड्यात उतरणार आहेत. त्यामुळे कुस्तीप्रेमींसाठी ही एक -मोठी पर्वणीच आहे. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आयोजकांना अगशा आहे.











जळगाव

या कुस्ती स्पर्धेत भारत, फ्रान्स, मोल्दोवा. उझबेकिस्तान. रोमानिया, इस्टोनिया, इराण, बाझील आणि जॉर्जिया या देशाचे आलिम्पियन, जागतिक विजेते. अर्जन पुरस्कार विजेते, हिंद केसरी, रुस्तुम-ए-हिंद, भारत केसरी, महाराष्ट आणि उप-महाराष्ट्र केसरी असे नामांकित पैलवान . होणार सहभागी आहेत म्पर्धेत भारतातील नामांकित कुस्तीपटू परदेशी मल्लांविरुद्ध आपली ताकद आजमावणार आहेत. ट्रिपल महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री ही इस्टोनियाच्या कोळी युरोपियन चॅम्पियन भिद्रणार पाजलाशी

तसेच विजय चौधरी (विश्व विजेता, ट्रिपल महाराष्ट्र केसरी) वि. सुक्सरोब जॉन (एशिया उझबेकिस्तान) विजेता-प्रतीक्षा बांगडी (पहिली महिला महाराष्ट्र केसरी) वि. अंजलीक गोन्झालेझ (वर्ल्ड चॅम्पियन-फ्रान्स), शिवराज राक्षे (डबल महाराष्ट्र केसरी) वि. गुलहिर्मो लिमा (वर्ल्ड चॅम्पियन). अमृता पुजारी (महिला महाराष्ट्र केसरी) वि. कॅटालिना क्सेन्टने (ऑलिम्पियन - रोमानिया), सिकंदर शेख (महाराष्ट्र केसरी) वि. घेओघे एरहाण (युरोप चॅम्पियन मोल्दोवा) पृथ्वीराज मोहोळ (महाराष्ट्र केसरी) वि. जलाल म्हजोयूब (आशियाई पदकविजेता इराण). फ्लोरिन टिपोन (युरोप चॅम्पियन - रोमानिया)

वि महेंद गायकवाड (उपमहाराष्ट्र केसरी), भूपिन्दर सिंह (भारत केसरी - पंजाब) वि. युधिष्ठिर दिल्ली (राष्ट्रीय विजेता-हरियाणा), कमलजित धूमछडी (रुस्तुम-ए-हिंद-पंजाब) वि. विक्रांत कुमार (राष्ट्रीय विजेता - हरियाणा), सतेंदर मलिक (भारत केसरी हरियाणा) वि योगेश पवार (उप महाराष्ट्र केसरी), वेदांतिका पवार (उपमहाराष्ट्र केसरी) वि. शिवानी मेटकर (राष्ट्रीय विजेती). अपेक्षा पाटील (राष्ट्रीय विजेती) वि. सोनाली मंडलिक (राष्ट्रीय विजेती) या २२ प्रमुख लढतीसोबत स्थानिक ३००महिला आणि पुरुष पैलवानांच्याही जोरदार ु । जार जारदार कुस्त्या पाहायला मिळणार

आत्माराम मोरे रमृती क्रिकेट रपर्धा जे.जे. हॉस्पिटलची विजयी सलामी

आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मती चषक आंतर रुग्णालय टी-२० क्रिकेट स्पर्धेत सामनावीर रोहित सोळंकीची हॅट्ट्रिक व सुरेश तांबेची दमदार फलंदाजी यामळे हॉस्पिटलने बलाढ्य कोकिलाबेन धीरूभार्द अंबानी हॉस्पिटल-नवी मुंबई संघाचा ४ विकेटने पराभव केला. स्पर्धेचे उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे लीलाधर चव्हाण यांच्या ५०. पार पडल. जे. हॉस्पिटलने केदीए उपस्थितीत । स्पर्धेत जे.जे. नाणेफेक जिंकून केडीए हॉस्पिटलला प्रथम फलंदाजी

दिली. भरवंशाचे सलामीवीर डॉ विवेक राजभर लवकर धावचीत होऊनही नितीन कांबळेने (२१ चेंडूत ३२ धावा) आक्रमक फलंदाजी केली डावाच्या मध्यापर्यंत केडीए संघाने १२ व्या षटकाला ५ बाद ८२ धावा केल्या. परंतु त्यानंतर मध्यमगती गोलंदाज सोळंकीने (४ धावांत ४ बळी) हॅट्ट्रीक साधल्यामुळे केडीए संघ १४.२ षटकांमध्ये ८६ धावांत गारद झाला. जे.जे. हॉस्पिटल संघाने १३ व्या षटकातच ६ बाद ८९ धावा फटकावीत विजयी लक्ष्य गाठले गेहित मोलंकीने सामनावीर व नितीन कांबळेने उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार

एकदिवसीय सामन्यात फ्लडलाईटमध्ये बिघाड ओदिशा क्रिकेट असोसिएशनला नोटीस

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये एकदिवसीय पार पडला. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने दणदणीत मिलवला विजय सामन्यांमध्ये फ्लडलाईटमधील बिघाडामळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बीसीसीआयला ट्रोल केले जात आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान . फ्लडलाईटमध्ये बिघाड झाल्यामुळे सामना सुमारे ३० मिनिटे थांबवण्यात आला. या घटनेमुळे क्रिकेटप्रेमी खूप संतापले होते. सामन्यानंतर. क्रीडा मंत्री सूर्यवंशी सूरज



यांनी रविवारी ओदिशा क्रिकेट असोसिएशन (ओसीए) ला या संदर्भात नोटीस पाठवली आणि १० दिवसांत स्पष्टीकरण मागितले. सामन्यानंतर, क्रीडा मंत्री सूर्यवंशी सूरज रविवारी ओदिशा यांनी क्रिकेट (ओसीए) त नोटीस असोसिएशन (ला या संदर्भात पाठवली आणि १० दिवसांत स्पष्टीकरण मागितले.

जिम्नॅस्टिक्सच्या क्रोबॅटिकमध्ये महाराष्ट्राची आगेकूच सुरूच

खेळाडुंनी राष्टीय क्रीडा व्या . प्रार्शेन



कोबॅटिकच्या विविध पदकांच्या दिशेने वारचाल गरवली कायम

भागीरथी सुरू असलेल्या या महाराष्ट्राच्या यज्ञेश भोस्तेकर नमन महावर, रितेश बोराडे व प्रशांत गोरे यांच्या संघान पुरुषांच्या सांधिक क्रोबॅटिकमध्ये -प्रथम क्रमांकाने अंतिम फेर्र गाठली. त्यांचे ४३.४६० झाले याच क्रीडा प्रकारातीत पुरुषांच्या दुहेरीत गणेश पवार व आदित्य कालके यांनी तिसऱ्या क्रमांकासह अंति फेरीत प्रवेश केला आहे. त्यांचे

३९.९५० गुण झाले आहेत मिश्र दुहेरीत रिद्धी जयस्वाल व शुभम सरकटे यांनी प्रथ कमांकासह अंतिम फेरी गाठली त्यांचे ३५.९७० गुणझाले आहेत

कुमार व वैष्णवी शिपी यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने सात इन्फ्रा ड्रेज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड - परिसमापनामध्ये

किलोमीटर शर्यतीत पदकासाठी शर्थ केली.

राफ्टिंगमध्ये महाराष्ट्राची प्रथमच रूपेरी कामगिरी

तनकपूर - राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी धाडसी क्रीडा

प्रकारातही कौतुकास्पद वाटचाल कायम राखली आहे. स्पर्धेत प्रथमच समाविष्ठ करण्यात आलेल्या राफ्टिंग खेळात महाराष्ट्राने रूपेरी यशाला

गवसणी घातली नेपाळ बार्डर जवळील बूम मंदिर नदीच्या किनाऱ्यावर सुरू असलेल्या राफ्टिंग प्रकारात देवेंद्र कुमार, राखी गेहलोत, कौशिक

प्रदेशकार्यां होता है जिस देशी, ते अहर देशी, ताल, ताल क्षेत्र कार्यां कार्यं कार्यं

आभहरताकनाकारता प्रस्तावित तात्काळ वसूल न करता यणाऱ्या मालमत्ता (एनआरआरए) खालालप्रमाण									
ब्लॉक	आयबीसी	दाव्याचा तपशील	व्यवहाराचे	रक्कम					
	अंतर्गत तरतूद		स्वरूप						
-	દદ	सी.पी. क्र. ४०९७ (एमबी)/२०१९ चा आय.ए. ५९८७/२०२४	फरावणुकीचा व्यवहार	रु. ७२.७४ कोटी					
लिलाव प्रक्रियेचे वेळापत्रकः									
संबंधित तपशील समाविष्ट असणाऱ्या व्हीबीआरचा वापर प्रदान करणे 🛮 दि. १९.०२.२०२५ ते ०४.०३.२०२५									
amBay	माहिक्सार बोली टान्सोकसामार्ग सल्वेतिकसामार मंत्रीय हि ०६ ०३ २०२६ ग्रेसी मार्स								

व्यक्षराचा पत्ताः रसाता रस्य बीएसईएल टेकपार्क,सेवट संपर्क क्र. +९१-९०८२६८ ्र... जारुसस्य ए। ०ए, वाशी, नवी । १०३ (न्हॉट्स ऑप

🍓 बृहन्मुंबई महानगरपालिका

के.ई.एम. रुग्णालय, परेल क्र. केईएमएच/२५१९/एईएमई/ दिनांक १०.०२.२०२५ ई-निविदा सूचना

विभाग		:-	विभाग केईएम रुग्णालय
बोली आमंत्रण क्र.		:-	बोली क्र. २०२४_बृमुंमपा_१०७१३१७
विषय		:-	केईएम रुज्णालयामध्ये जेएमटी ओटी आणि एनएसटी ओटी येथील इलेक्ट्रोहायड्रॉलिक ओटी टेबलची दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग
बोलीची विक्री		:-	दि. ११.०२.२०२५ रोजी सायं. १६.०० वाजता ते दि. १८.०२.२०२५ रोजी सायं. १६.०० वा.
वेबसाईट		:-	http://portal.mcgm.gov.in
अ)	संपर्क अधिकारी	:-	सहा. अभियंता (यां. आणि वि.) केईएम
ब)	नाव	:-	सौ. मनिषा जाधव/ श्री. केतन गावडे
क)	दूरध्वनी	:-	૦૨૨૨૪૧૦७७६८/७४५७
ਫ)	ईमेल आयही	:-	ae02me.kem@mcgm.gov.in
			सही/-

पीआरओ/२४९६/जाही./२०२४-२५

अधिष्ठाता (केर्दाम्माग्च)

दिनांकः ११.०२.२०२५ ठिकाणः नवी मुंबई

थोडासाही ताप येता, डॉक्टरांना जाऊन भेटा